

इमारत व इतर बांधकाम कामगार
(रोजगार नियमन व सेवाशर्ती)
अधिनियम, १९९६ अंतर्गत तज्ञ समिती
पुनःगठित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग
शासन निर्णय क्र.: इमारत - २०१५/प्र.क्र.- २२०/काम-७.
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
दिनांक: १५ जून, २०१६.

प्रस्तावना:

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम ६२ व कलम ४० अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम, २००७ तयार करण्यात आले आहेत. सदर अधिनियम / नियमांची अंमलबजावणी करण्याकरिता गठित करण्यात आलेल्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे दिनांक २८ मे, २०१५ रोजीच्या शासन अधिसूचनेन्वये पुनःगठन करण्यात आले आहे.

केंद्र शासनाच्या उक्त नमूद अधिनियमांतर्गत नियम बनविण्यासाठी आणि प्रसंगानुरूप नियमांत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देण्याकरिता तज्ञ समितीचे गठन करण्यात येते. त्यानुसार दिनांक ४ मार्च, २०१३ अन्वये तज्ञ समिती गठित करण्यात आली होती. सदर तज्ञ समितीची पुनःरचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ ची अंमलबजावणी करतेवेळी यंत्रणेला येणाऱ्या विविध अडचणींचा अभ्यास करून नियमांत सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाला सल्ला देण्याकरिता सदर अधिनियमाच्या कलम ५ अन्वये अंतरिम तज्ञ समितीचे खालीलप्रमाणे पुनःगठन करण्यात येत आहे.

१. मंत्री (कामगार)	अध्यक्ष
२. राज्यमंत्री (कामगार)	उपाध्यक्ष
३. अध्यक्ष, (इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ)	पदसिध्द-सदस्य
४. प्रधान सचिव (कामगार)	सदस्य
५. कामगार आयुक्त, मुंबई	सदस्य
६. सहसचिव व मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.	सदस्य
७. सहसचिव, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.	सदस्य
८. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य, कॉमर्स सेंटर, ताडदेव, मुंबई- ४०० ०३२.	सदस्य
९. महासंचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन, मॅनेजमेंट अँड रिसर्च, वॉलचंद टेरेस, ताडदेव, मुंबई- ४०० ०३२.	सदस्य

१०. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपमेंट असोसिएशन ऑफ इंडिया चे अध्यक्ष अथवा त्यांनी नेमलेला प्रतिनिधी सदस्य
११. कामगार उपायुक्त, (इमारत व इतर बांधकाम कामगार या विषयाशी संबंधित) कामगार आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई. सदस्य-सचिव
२. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (५) अन्वये पुनःगठित केलेली सदर अंतरिम तज्ञ समिती या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजाणी संदर्भात बांधकाम क्षेत्रातील विविध कामगार संघटनांची निवदने, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून प्राप्त सूचना तसेच या विषयासंदर्भात इतर राज्यांनी तयार केलेले नियम इत्यादी बाबी तपासून या अधिनियमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या प्राधिकारानुसार आवश्यकतेनुरूप नियमात सुधारणा करण्याबाबत शासनाला सल्ला देण्याची कार्यवाही करेल.
३. बैठकांसाठीच्या उपस्थितीचे मानधन व भत्ते राज्य शासनामार्फत वेळोवेळी निश्चित करण्यात येतील.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक संकेतांक २०१६०६१५१७२४३९०७१० असा आहे. तसेच सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(प्रशांत पु.राठोड)
कक्ष अधिकारी

प्रति,

- १) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- २) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ३) मा.अध्यक्ष, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- ४) समितीचे इतर सर्व सदस्य (द्वारा कामगार आयुक्त).
- ५) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक.
- ६) कामगार आयुक्त, मुंबई / अतिरिक्त कामगार आयुक्त, मुंबई/पुणे/नागपूर.
- ७) उप कामगार आयुक्त, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद.
- ८) महालेखापाल-१ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), मुंबई.
- ९) महालेखापाल-२ महाराष्ट्र (लेखापरिक्षा व लेखा अनुज्ञेयता), नागपूर.
- १०) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ११) निवासी व लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
- १२) वित्त विभाग (सारू-२).
- १३) सर्व अधिकारी, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) निवडनस्ती (कामगार-७).